

सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार
करायची वेतननिश्चिती/पडताळणी "वेतनिका"
या संगणकीय प्रणालीमार्फत करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१९/प्र.क्र.२७/कोषा-प्रशा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: १४ मे, २०१९

शासन परिपत्रक :

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सर्व शासकीय कार्यालयांना ७व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार वेतननिश्चिती करतांना अनेक अडचणी येत असल्यामुळे, वेतननिश्चितीस लागणारा विलंब विचारात घेऊन, संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या "महाकोष" या संकेतस्थळावरील "वेतनिका" प्रणालीत ७ व्या वेतन आयोगानुसारच्या वेतननिश्चितीची सुविधा संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालये यांना खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

२. "वेतनिका" प्रणालीत खालील प्रकारच्या वेतननिश्चितीच्या सुविधा सद्यःस्थितीत उपलब्ध नाहीत.

- १) वेतनवाढ रोध (कायमस्वरूपी / पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता)
- २) निलंबित अधिकारी / कर्मचारी यांच्या निलंबन कालावधी नियमित अभावी
- ३) असाधारण रजा वैद्यकीय कारणाशिवाय
- ४) एकाकी पदाची वेतननिश्चिती
- ५) पदावनत अधिकारी / कर्मचारी
- ६) कालबद्ध पदोन्नती घेऊन कार्यात्मक पदोन्नती नाकारली असल्यास अशा प्रकरणांची वेतननिश्चिती
- ७) एकस्तर

तथापि उपरोक्त वेतननिश्चितीच्या सुविधा लवकरच "वेतनिका" प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत कार्यालयांनी अधिकारी / कर्मचारी यांची वेतननिश्चिती "वेतनिका" प्रणाली व्यतिरिक्त अन्य मार्गाने केलेली आहे. मात्र अशा प्रकरणांची फेरनिश्चितीदेखील भविष्यात "वेतनिका" प्रणालीद्वारेच करण्याची दक्षता सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांनी घ्यावी. अन्यथा अशा प्रकरणांची ७ व्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीची माहिती "वेतनिका" प्रणालीवर उपलब्ध होऊ शकणार नाही व त्यामुळे अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करणे शक्य होणार नाही.

३. ७ व्या वेतन आयोगानुसार केलेल्या वेतननिश्चिती पडताळणीची प्रमाणपत्रे यापुढे "वेतनिका" या प्रणालीद्वारेच देण्यात येणार असल्यामुळे सर्व कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची दि.१ जानेवारी, २०१६ ची वेतननिश्चिती "वेतनिका" या संगणकीय प्रणालीमार्फत होणे आवश्यक आहे.

४. वेतननिश्चितीची सर्व माहिती (data) "वेतनिका" या संगणकीय प्रणालीवर एकत्रितरित्या उपलब्ध व्हावी, अचूक वेतननिश्चिती व्हावी, वेतनपडताळणी करतांना सुसूत्रता रहावी आणि मानवी चुका, गैरप्रकार यांना आळा बसावा याकरीता "वेतनिका" प्रणालीचा वापर करणे अनिवार्य राहिल.

५. ज्या प्रकरणी वेतननिश्चिती "वेतनिका" प्रणाली व्यतिरिक्त झाली असेल अशी प्रकरणे वेतन पडताळणीसाठी, वेतन पडताळणी पथकाकडे सादर करण्यापूर्वी प्रथम त्यांची वेतननिश्चिती, "वेतनिका" प्रणाली मार्फत करण्यात यावी. "वेतनिका" प्रणालीमार्फत वेतननिश्चिती न झाल्यास वेतन पडताळणी करण्यात येणार नाही व त्यामुळे उद्भवणाऱ्या बाबींस वित्त विभाग जबाबदार राहणार नाही.

६. वेतन पडताळणी पथकांकडून "वेतनिका" प्रणालीमार्फत वेतन पडताळणीसाठी सादर होणाऱ्या प्रकरणांवर क्रमवार (First In First Out) पध्दतीने कार्यवाही करण्यात येईल. योग्य तो क्रम डावलून प्रकरणे प्रमाणित/आक्षेपित होणार नाहीत याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

७. विभागांनी/कार्यालयांनी वेतन पडताळणीसाठी सेवापुस्तके सादर करण्यापूर्वी प्रथम प्रकरणांची ऑनलाईन नोंद "वेतनिका" प्रणालीमध्ये करावी व त्यामधून तयार होणाऱ्या प्राधिकार पत्रासह सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे सादर करावे. सादरचे प्राधिकारपत्र तयार झाल्यापासून १० दिवसांपर्यंत विधिग्राह्य राहिल. १० दिवसांत सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे सादर न केल्यास ते आपोआप रद्द समजण्यात येईल. अशा वेळी "वेतनिका" प्रणालीमध्ये पुन्हा आवश्यक त्या नोंदी घेऊन नव्याने प्राधिकार पत्र तयार करणे आवश्यक राहिल.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांनी करावे.

सादर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०५१४१५३८२६१३०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
३. राज्यपालांचे सचिव.
४. मुख्यमंत्र्यांचे सचिव
५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
६. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
७. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
८. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

९. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१४. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन*, नागपूर ४४४००१
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१८. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हाधिकारी
२४. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२६. लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२८. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२९. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
३०. संचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
३१. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३२. निवड नस्ती कोषा प्र.४.